

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

शुक्रवार, दिनांक २२ जुलै, २०१६ / आषाढ ३१, १९३८ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| (१) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) आदिवासी विकास मंत्री | | |
| (३) उद्योग मंत्री | | |
| (४) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री | | |
| (५) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री | | |
| (६) सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ५५

मुंबई - नाशिक महामार्गावरील (ता.भिवंडी, जि.ठाणे)

घोटी व पडघा येथील टोल नाके बंद करण्याबाबत

(१) * १९५९४ श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-नाशिक महामार्गावरील (ता.भिवंडी, जि.ठाणे) वडपे खिंड ते इगतपुरी तालुक्यातील गोंदे पर्यंतच्या रस्त्यावर घोटी व पडघा येथे दोन टोलनाके बसवण्यात आले असून एका टोलचे रुपये ५० असे २ टोलनाके मिळून एकूण रुपये १०० घेतले जातात, परंतु मुंबईकडून येणारी वाहने पुढे घोटी येथे न जाता वाशिंद, पडघा, आसनगांव, शहापूर, आटगांव, खर्डी, कसारा व इगतपुरी पर्यंत गेली तरी पुढच्या घोटी टोलनाक्याचे एकूण रुपये १०० आधीच पडघा येथे घेतले जातात, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रत्येक टोल नाक्यावर कायद्याने डिजिटल फलक लावून महामार्ग केव्हा बांधला, त्यासाठी खर्च किती आला, दररोज होणारी टोलची वसुली किती, त्यापैकी एकूण रक्कमेतून रोज जमा होणारी टोलची रक्कम वजा करून दुसऱ्या दिवशी डिजिटल बोर्डवर लावणे अनिवार्य असून सुध्दा येथे डिजिटल बोर्ड लावण्यात आलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत वडपे ते गोंदे ह्या राष्ट्रीय महामार्ग ३ चे खाजगीकरणामधून चौपदरीकरण करण्यात आले असून ह्या प्रकल्पासाठी अर्जुनाली (ता.भिवंडी, जि.ठाणे) व घोटी (ता.इगतपुरी, जि.नाशिक) या दोन ठिकाणी पथकर नाके अस्तित्वात आहेत, करारनाम्यानुसार प्रकल्पाच्या कोणत्याही पथकर नाक्यावरून वाहन गेल्यास संपूर्ण ९९.५० कि.मी. महामार्गासाठी असलेला पथकर वसूल केला जातो व पुढील पथकर नाक्यावर पहिल्या पथकर नाक्यावरील पथकराची पावती दाखविल्यास पथकर अदा करण्याची आवश्यकता नसते असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नाशिक यांनी कळविले आहे.

(२) केंद्र शासनाने केलेल्या करारनाम्यामध्ये महामार्ग केव्हा बांधला, त्यासाठी खर्च किती आला, दररोज होणारी टोलची वसुली किती, त्यापैकी एकूण रक्कमेतून रोज जमा होणारी टोलची रक्कम वजा करून दुसऱ्या दिवशी डिजिटल बोर्डवर लावणे ह्याबाबी समाविष्ट नाही असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नाशिक यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पंढरपूर (जि.सोलापूर) शहरातून सातारा व पुण्याकडे
जाणा-या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत**

(२) * १९३९७ श्री.प्रशांत परिचारक, श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे :
सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर (जि.सोलापूर) शहरातून सातारा व पुण्याकडे जाण्यासाठी वाखरी चौकातून जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून काही ठिकाणी रस्ता नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मार्गावरील पुलावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याने पंढरपुरकडे येणा-या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने या रस्त्यांची कामे व पुलांवरील दुभाजकांची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) प्रश्नाधीन रस्ता हा आळंदी - पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ९६५ ह्या पालखी मार्गाचा भाग असून सदर रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागावर पडलेले खड्डे भरून रस्ता सुस्थितीत ठेवण्यात आला आहे.

(२) वाखरी परिसरात अस्तित्वातील चौपदरी रस्त्याच्या मार्गिकांमधील पातळीत फरक असलेल्या ठिकाणी मध्यरेषेलागत गार्ड स्टोन बसविण्यात आले आहेत.

पालखी मार्गाचे चौपदरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेची कार्यवाही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत प्रगतिपथावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील नॉन क्रिमीलेअर (प्रगत उन्नत) प्रवर्गाची
उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत**

(३) * २००५२ डॉ.अपूर्व हिरे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हरिसिंग राठोड, श्री.विक्रम काळे, श्री.धनंजय मुंडे, श्री.जयवंतराव जाधव : तारांकित प्रश्न क्रमांक १४५८८ ला दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मॅट्रीकोत्तर शुल्क प्रतिपुर्ती योजनेतर्गत शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रुपये ४.५० लाखावरून ६ लाख करण्याचा प्रस्ताव मा.मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

(२) असल्यास, प्रस्तुत प्रस्तावास मा.मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे काय, याबाबत शासनाने काय निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे व त्याप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत काय,

(३) नसल्यास, प्रस्तुत बाबतीत मा.मंत्री सामाजिक न्याय यांनी आश्वासन देऊनही अद्याप कार्यवाही न होण्याची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१), (२) व (३) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मॅट्रीकोत्तर शिक्षण फी व परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेंतर्गत पालकांची उत्पन्न मर्यादा रुपये ४.५० लाखावरून रुपये ६.०० लाख करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दुभाजकामध्ये लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याबाबत

(४) * २०२२० श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या वाहनांचा प्रकाशझोत वाहनांवर येऊ नये म्हणून दुभाजकामध्ये लावण्यात आलेल्या झाडांच्या देखभाल दुरुस्तीचे काम आयआरबी कंपनीकडे देण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या कंपनीकडून नेमण्यात आलेल्या ठेकेदारांकडून त्याची योग्य देखभाल होत नसल्याने बहुतांश झाडे सुकून गेली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने संबंधित आयआरबी कंपनीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. एकनाथ शिंदे : (१) होय.

(२) व (३) नाही. या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्ती कंत्राटदारामार्फत या रस्त्यालगत व दुभाजकामधील झाडांची सातत्याने देखभाल करण्यात येते.

मोखाडा (जि.पालघर) येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बोगस सोने तारण ठेवून कर्ज दिल्याबाबत

(५) * २१५५६ श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मोखाडा (जि.पालघर) येथील ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत सुमारे २ ते ३ कोटी रूपयांचे बोगस सोने तारण ठेवून कर्ज देण्यात आल्याचे, माहे एप्रिल २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी बँकेचे किती अधिकारी व कर्मचारी या गैरप्रकारात सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले तसेच बँकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संबंधितांविरुद्ध काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) असल्यास, किती व्यक्तींविरोधात व कोणत्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख : (१) होय, हे खरे आहे,

(२) या प्रकरणी बँकेचे शाखा हिशेबनिस, शाखा व्यवस्थापक व अधिकृत सोनार यांना जबाबदार धरण्यात येउन त्यांना बँक सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

(३) याबाबत बँकेचे शाखा हिशेबनीस, शाखा व्यवस्थापक व अधिकृत सोनार तसेच ६ कर्जदार यांचे विरोधात मोखाडा पोलीस स्टेशन येथे IPC Code no. ४२०, ४६५, ४०६, ४६७, १२०B & ३४ अन्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय परिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत

(६) * २२१३५ श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे :

सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद उद्योग क्षेत्र अधिक फायदेशीर ठरण्याच्या दृष्टिने शासनाने सन २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय परिक्षण केंद्र (आय.सी.सी) औरंगाबाद येथे स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एम.आय.डी.सी. ने जागा व आर्थिक तरतुद केली असताना सदर केंद्र औरंगाबाद ऐवजी नागपूरला स्थापन करण्यासाठी कार्यवाही होत असल्याच्या बातम्या माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान प्रसिध्द झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मराठवाड्यातील उद्योगाना चालना देण्यासाठी आय.सी.सी. प्रकल्प औरंगाबाद येथेच सुरू करण्याचे दृष्टिने शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय ?

श्री. सुभाष देसाई : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

इंटरनेशनल कन्व्हेंन्शन सेंटर (ICC) हा प्रकल्प डीएमआयसी शेंद्रा, औरंगाबाद येथे उभारण्यात येणार आहे.

(३) सदर प्रकल्पासाठी डीएमआयसी शेंद्रा, औरंगाबाद येथे ५० एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या नियोजनाचे काम पूर्ण झाले असून अंमलबजावणी टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रशासकीय इमारतीचे काम सुरु करण्यात येणार असून बांधकामाची निविदा मागविण्याची कार्यवाही सुरु आहे.

**मुंबई-पुणे महामार्गावर भाताण-शिवकर (ता.पनवेल, जि.रायगड) येथे झालेल्या
 अपघातातील मृत व जखमींना आर्थिक मदत देणेबाबत**

(७) * १९६५४ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.कपिल पाटील, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.ख्वाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.सतिश चव्हाण, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-पुणे महामार्गावर भाताण-शिवकर (ता.पनवेल, जि.रायगड) येथे निखिल ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने इन्व्होल्वा व स्विफ्ट या दोन गाड्यांना धडक देऊन बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १७ ते १८ प्रवासी मृत तर ४० ते ५० प्रवासी जखमी झाल्याचे तसेच सदरील घटनेत जखमीवरील उपचाराचा खर्च शासन करील अशी घोषणा मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांनी करूनही रुग्णालय व रुग्णवाहिकाने आधी पैसे मगच उपचार अशी भूमिका घेतल्याचे दिनांक ५ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागील १४ वर्षात या महामार्गावर १४५०० अपघात होऊन त्यामध्ये शेकडो व्यक्ती मृत व हजारो जखमी होऊनही टोल घेण्याच्या कंपनीकडून व एमएसआरडीसीकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तसेच मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांना तांत्रिक चुका, पोलिसांची अपुरी संख्या, टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी तसेच विविध संघटनांनी वेळावेळी सुचविलेल्या सूचना व उपायांची अंमलबजावणी न करणे इ. बाबी कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त अपघातातील मृत व जखमींना तातडीने उपचार मिळणे तसेच सदर महामार्गावरील अपघात रोखण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) नाही,

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जखमींना जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका सेवा ही निःशुल्क दिली जाते यासाठी ४ रुग्णवाहिका द्रुतगती मार्गावर उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. रुग्णालयाकडून अशी अडवणूक केल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आजतागायत आलेली नाही.

(२) व (३) महामंडळाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात होऊ नये म्हणून सूचना फलक, वळण फलक, दिशा दर्शक फलक, पांढ-या रंगाचे पट्टे, डेलीनेटर, कॅटाईज इ. उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या मार्गावर रुग्णवाहिका व रेस्क्युव्हॅन तैनात केल्या आहेत. विशेष उपाययोजना म्हणून २०१२ ते २०१४ या वर्षात अपघात प्रवण सुमारे १४ कि.मी. लांबीत आधुनिक स्टील वायर रोप क्रॅश बेरियर बसविण्यात आले आहे. उर्वरित अपघातप्रवण २५ किमी. लांबीमध्ये हायटेन्साईल वायर रोप क्रॅश बॅरीअर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच घाटाच्या लांबीत दरडी कोसळून होणारे अपघात रोखण्यासाठी अँकर बोल्टिंग सह वायर रोप लावण्याचे काम प्रगतीत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणाऱ्या मोठ्या अपघातांचा विचार करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सदर रस्त्यावर ट्रॉमा केअर सेंटरवर गरजे प्रमाणे हवाई रुग्णवाहिका वापरण्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहे. महामंडळामार्फत ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटर व हेलीपोर्ट उभारण्यात आले आहे. सदर ट्रॉमा सेंटर लवकरच चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. जे. पी. रिसर्च इंडिया प्रा.लि. या संस्थेकडून द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. अहवालात सुचविलेल्या बहुतांश उपाययोजनांनुसार कामे करण्यात आली आहेत. दिनांक २३.०२.२०१६ रोजी सेव्ह लाईफ फाऊंडेशन, महिंद्रा अँड महिंद्रा व मरारविम (मर्या.) यांचे समवेत द्रुतगती मार्ग 'झिरो फॅटलिटी' कॉरिडॉर करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोकणात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याबाबत

(८) * २०४६२ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.आनंदराव पाटील, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणातील खोपोली, रोहा, महाड, लोटे परशुराम येथील रासायनिक उद्योगांमुळे त्या भागातील पर्यावणाचे नुकसान होऊन तेथील नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेले परिणाम तसेच राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने कोकणात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार असल्याचे व उद्योगधंद्यांना प्रक्रिया केलेले पाणीच वापरण्याची सक्ती करणारी योजना तयार करण्याबाबत मा.उद्योग मंत्री यांनी विधानमंडळ सभागृहात एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान आश्वासन दिल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आश्वासनाची अंमलबजावणी करून याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, सदर सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कोकणात कोणत्या जागी उभारण्यात येणार आहेत, त्याची सद्यःस्थिती काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) असे आश्वासित केल्याचे निदर्शनास आले नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील जिल्हानिहाय जात पडताळणी समित्या कार्यान्वित होण्याबाबत

(९) * १९३०८ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, डॉ.अपूर्व हिरे, श्री.रामराव वडकुते, श्रीमती स्मिता वाघ, श्री.हरिसिंग राठोड, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर : तारांकित प्रश्न क्रमांक १५९१३ ला दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शासकिय सेवेतील आरक्षित नोकऱ्या, पदोन्नती, शिक्षण संस्थांमधील प्रवेश तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षित जागांवर निवडणूका लढविणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रे वेळेवर मिळण्यासाठी दिनांक २ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयान्वये ३६ जात प्रमाणपत्र समित्या स्थापन करणे तसेच जिल्हावार समित्या स्थापन करण्याबाबतची घोषणा शासनाने केली, परंतु त्यांची अंमलबजावणी करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुमारे ७८ हजार अर्ज प्रलंबित असून सध्या फक्त पंधरा जात वैधता प्रमाणपत्र समित्या अस्तित्वात असून सदर समित्यांवरील ११५ नव्या पदांना दिनांक १८ मे, २०१६ रोजी वा त्यादरम्यान मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, समित्यांवर नवीन पदांची निर्मिती करणे तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने विद्यार्थी व कर्मचारी यांचे अर्ज निकाली काढण्यासंदर्भात शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) दिनांक ०२.०३.२०१५ च्या शासन निर्णयान्वये जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने या समित्यांकरिता पदनिर्मिती प्रस्तावित होती. सदर पदनिर्मिती करण्यात आली असून त्या नुसार समित्या कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(२) जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुमारे ३७१४० इतके अर्ज प्रलंबित आहेत. सदर समित्यांवरील ११५ नव्या पदांना दि.१७.०५.२०१६ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

(३) समित्यांवर नविन पदांची निर्मिती करण्याबाबतचे आदेश दिनांक ०१.०६.२०१६ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच जिल्हानिहाय जात पडताळणी समित्या कार्यान्वित करण्याबाबत दिनांक ०५.०७.१६ च्या आदेशान्वये संबंधितांस कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोट (जि.अकोला) रोडवरील रेल्वे पुल नव्याने बांधण्याबाबत

(१०) * २०१२८ श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्हयातील अकोट रोडवरील सन १९५७ मध्ये बांधलेल्या रेल्वे पुलाच्या मध्यभागी भेगा पडून पूल जिर्ण झाला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर पुलाची सुरक्षा तसेच पुल नव्याने बांधण्याबाबत वारंवार विविध आयुधांद्वारे प्रश्न उपस्थित केला असून सदर पुलाच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव रेल्वे विभागाने राज्य शासनास सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

प्रश्नांकित पूल रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहे. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूल वाहतूकीस योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे.

- (२) नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत झालेल्या "मेक इन इंडिया" सामंजस्य कराराबाबत

(११) * २०१३६ श्री.संजय दत्त, श्री.सुभाष झांबड, श्री.अमरनाथ राजूरकर, डॉ.सुधीर तांबे, श्री.रविंद्र फाटक : तारांकित प्रश्न क्रमांक १९१५७ ला दिनांक ७ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईत झालेल्या "मेक इन इंडिया" सप्ताहात झालेल्या सामंजस्य करारापैकी २८९ उद्योगांनी शासनाकडे जमिनीची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यापैकी किती उद्योजकांना भूखंड देण्यात आले आहेत, ज्या उद्योजकांना भूखंड देण्यात आले आहेत त्या भूखंडावरील उद्योग निर्मितीची सद्यःस्थिती काय आहे व उद्योग-धंद्यातून राज्यातील बेरोजगारांना नोकऱ्या मिळण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) मुंबईत झालेल्या "मेक इन इंडिया" सप्ताहात उद्योजकांबरोबर झालेल्या सामंजस्य करारापैकी ३३८ उद्योजकांनी M.I.D.C.कडे जमिनीची मागणी केली आहे.

(२) सामंजस्य करारातील ३३८ उद्योजकांपैकी २५३ उद्योजकांना भूखंड देण्यात आले असून उर्वरित ८५ उद्योजकांना भूखंड वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या उद्योजकांना भूखंड देण्यात आले आहेत त्या भूखंडावर उद्योगनिर्मितीचे काम सुरु असून त्यामधून सुमारे ११ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सावकारी कायद्यात बदल करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याबाबत

(१२) * २००७४ श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.सुभाष झांबड, आर्कि.अनंत गाडगीळ : तारांकित प्रश्न क्रमांक १७४४६ ला दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात:

सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन २०१४ मध्ये सावकारी कायदा करुनही खाजगी सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाडयामधील फक्त ४६ हजार ४९१ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असली तरी सोलापूर जिल्हयातील माळीनगर व परिसरातील गावांमध्ये विनापरवाना सावकारीचा व्यवसाय सुरु असणे, लातूर येथील सावकारांनी शेतकऱ्यांच्या तारण ठेवलेल्या जमिनी ताब्यात घेणे तसेच चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांवरील नियमबाह्य सावकारी कर्ज कायम असून यात मराठवाडयातील शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईत नोंदणीकृत सावकारांची १४३३ इतकी संख्या असून सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात सुमारे २४५३४ कर्जदारांना अंदाजे रुपये ९० कोटी इतक्या कर्जाचे वाटप झाले असून तेथे खाजगी सावकारांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विदर्भातील शेतकऱ्यांना ६१ कोटी ३४ लाख रुपयांची कर्जमाफी केली असली तरी राज्य अग्रणी बँकेने पुनर्वसन व पीक कर्ज वाटपाचा अंतिम दिनांक ३१ जुलै, २०१६ रोजी केला असल्याने विदर्भ व मराठवाडयातील दुष्काळग्रस्त १४ जिल्हयातील शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी पीककर्ज मिळणे अशक्य असुन बहुतांश बँकेमध्ये कर्जाच्या पुनर्गठणाची प्रक्रिया संथ गतीने सुरु असणे, परंतु मागील तीन महिन्यात २६० आत्महत्या झालेल्या मराठवाडयातील शेतकऱ्यांना फक्त रुपये ४ कोटी ७१ लाख माफ केले असून मुदत संपून योजना ठप्प झाली असल्याने मुदत वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, शासनाने खाजगी सावकारांच्या कर्जमाफीची घोषणा केली असून यातून शेतकऱ्यांचे १७१ कोटी रुपयांचे कर्ज आणि सावकारांचे व्याज भागविले जाणार असून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खाजगी सावकारीच्या कायद्यात अमुलाग्र बदल करण्याबाबत शासनाने सहकार विभागाला शिफारशीसह प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, परवानाधारक सावकारांचे सिमित केलेल्या कार्यक्षेत्राची मर्यादा वाढविण्यावर भर देणे व विनापरवाना चालू असलेले सावकारीचे व्यवसाय बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख : (१) हे खरे नाही,

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देण्याबाबत दि.१०.०४.२०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यातील १४४५ परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ४६,८०९ पात्र शेतकरी कर्जदारांचे रु. ६६.३३ कोटी रकमेचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत.

सोलापुर जिल्ह्यातील माळीनगर व परिसरातील गावांमध्ये विनापरवाना सावकारीचा व्यवसाय सुरु असल्याची तक्रार सहकार आयुक्त कार्यालयास प्राप्त झालेली नाही. तसेच लातूर जिल्ह्यातील सावकारांनी शेतकऱ्यांच्या तारण ठेवलेल्या जमिनी ताब्यात घेतल्याबाबतच्या तक्रारी सहकार आयुक्त कार्यालयास प्राप्त झालेल्या नाहीत.

(२) सन २०१५ मध्ये मुंबई विभागात नोंदणीकृत सावकारांची संख्या १९५४ असून या वर्षात सुमारे ३३,८७१ कर्जदारांना रु. ९६.५२ कोटी इतक्या कर्जाचे वाटप झाले आहे. तर सन २०१६ मध्ये मुंबई विभागात नोंदणीकृत सावकारांची संख्या २०१७ असून या वर्षात सुमारे ३१,९१४ कर्जदारांना रु. ६७.४० कोटी इतक्या कर्जाचे वाटप झाले आहे.

(३) विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त १६ जिल्ह्यांतील १४,६०,७०२ शेतकऱ्यांना दिनांक ३०.०६.२०१६ अखेर रुपये ८५८५.३८ कोटी इतक्या रकमेचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. शासन परिपत्रक क्र. टंचाई ०३१६/प्र.क्र.७९/२-स, दि.११.०३.२०१६ नुसार उपरोक्त १६ जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये हंगामी पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे त्या गावातील अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत पीक

कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार दि.१६.०७.२०१६ पर्यंत १,६४,५८६ शेतकऱ्यांचे रु.१३४२.८६ कोटी इतक्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले आहे.

(४) व (५) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मध्ये परवानाधारक सावकारांचे कार्यक्षेत्र वाढविण्याबाबतचा प्रस्ताव सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाकडून सादर करण्यात आलेला असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.

बीड जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेमध्ये वाढ करण्याबाबत

(१३) * २२५९४ श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पाच हजार किंवा त्याहून अधिक लोकसंख्येच्या गावांमधील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत वाढ करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बीड जिल्ह्यातील चौदाशे गावांकरीता राष्ट्रीयकृत बँकांच्या केवळ २०२ शाखा असल्याने बीड सारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांना पिक कर्ज, पिक विमा यांसह बँकींग सुविधा मिळण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे बँक शाखांमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बीड जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार : (१) होय.

(२) होय.

बीड जिल्ह्यात ज्या ठिकाणी पूर्वीच बँकेच्या शाखा आहेत अशाच ठिकाणी मौजे नवगणराजुरी पिंपळनेर, सिरसाळा या ठिकाणी नवीन शाखा उघडण्यासाठी मागणी येत आहे.

(३) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बीड जिल्ह्यात पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या व बँक नसलेल्या गावांमध्ये मार्च, २०१७ अखेर पर्यंत नवीन शाखा उघडण्याबाबत संबंधित बँकेच्या जिल्हा समन्वयक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने बहिरवाडी येथे स्टेट बँकेची शाखा उघडण्यात आलेली आहे व खालीलप्रमाणे उर्वरीत ४ गावांमध्ये बँकांच्या शाखा उघडण्याची कार्यवाही सुरु आहे.

- १) मौजे नित्रुड - स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या कार्यक्षेत्रांतर्गत
- २) मौजे केसापुरी - स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत
- ३) वाघाळाराडी - बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यक्षेत्रांतर्गत
- ४) पात्रुंड - विजया बँकच्या कार्यक्षेत्रांतर्गत

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रुंझा (ता.पांढरकवडा, जि.यवतमाळ) येथील बायपास रस्त्याच्या दुरुस्तीबाबत

(१४) * १९५०५ श्री.हरिसिंग राठोड : तारांकित प्रश्न क्रमांक ७६०० ला दिनांक २७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रुंझा (ता.पांढरकवडा, जि.यवतमाळ) येथील बायपास रस्त्याची दुरुवस्था झाली असून मोठे खड्डे पडल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पांढरकवडा ते यवतमाळ आणि वणी-चंद्रपूरकडे जाण्याच्या मार्गावर हजारो वाहने प्रवास करत असल्याने पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने काय उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

(२) नाही.

(३) सदरहू रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना
सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत**

(१५) * १९३७५ श्री.जयंत पाटील, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.आनंद ठाकूर : तारांकित प्रश्न क्रमांक ८३४५ ला दिनांक ३ ऑगस्ट, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील ४७५ कि.मी.च्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी कोटयवधी रूपये खर्च करूनही कामे अपूर्ण असल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर महामार्गावरील कामांमुळे तसेच इतर सोयी-सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असून, जखमींना न्युरोलॉजिस्ट अभावी उपचारांकरिता शे-दोनशे किमीचा प्रवास करून मुंबई किंवा पुण्यात उपचारासाठी न्यावे लागते, तसेच या महामार्गालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी अपघातग्रस्तांना लवकरात लवकर उपचार मिळण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली, वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे अंशतः खरे आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पनवेल ते इंदापूर ह्या ८४ कि.मी. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे हे खरे आहे. तथापि आतापर्यंत झालेले अपघात हे वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे व रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेतल्याने अपघात घडलेले असल्याचे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र यांनी कळविले आहे.

(२) हे खरे नाही.

मुंबई गोवा महामार्गावर ७ ठिकाणी पोलीस मदत केंद्र कार्यरत आहेत. तसेच ३१ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र/ ग्रामीण रुग्णालये असून महाड कि.मी.१२५/१०० व संगमेश्वर कि.मी. २५९/४०० येथे ट्रामा केअर सेंटरची सुविधा उपलब्ध आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मोटर वाहन कायद्यात बंदी असणाऱ्या वाहन भोंग्याची
ऑनलाईन होत असलेली विक्री बंद करण्याबाबत**

(१६) * १९६५९ अॅड.अनिल परब : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोटर वाहन कायद्याने बंदी असतांनाही ध्वनी प्रदुषणात भर घालणा-या कर्णकर्कश वाहन भोंग्याची ऑनलाईन विक्री सुरु असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दुचाकीवर ८० डॅसिबलच्या पुढे जाणा-या आवाजाचे भोंगे (हार्न), चारचाकी आणि रिक्शावर ८२ डॅसिबल तर मोठ्या बस गाड्या आणि लॉरी सारख्या वाहनांवर ९१ डॅसिबलच्या पुढे जाणा-या आवाजाचे भोंगे वापरण्यास बंदी असताना तसेच शांतता झोन, रुग्णालये आणि शाळा येथे हार्न वाजवण्यास परवानगी नसतांनाही नियमाचे उल्लंघन करून ऑनलाईन वाहन भोंग्यांची विक्री सुरु आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

(उत्तर आले नाही.)

नागवे-कारजे (ता.कणकवली, जि.सिंधुदूर्ग) या रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत

(१७) * २१३९२ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागवे-कारजे (ता.कणकवली, जि.सिंधुदूर्ग) रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) सदर रस्त्याचे काम मे, २०१६ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

चित्ते पिंपळगांव (जि.औरंगाबाद) येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून केलेला गैरव्यवहार

(१८) * २०६८१ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चित्ते पिंपळगांव (जि.औरंगाबाद) येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून कारखान्याची साखर तारण ठेऊन दोन बँकामधून कर्ज उचलून रुपये ५० कोटीचा अपहार केला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणात श्री. दामोदर हरिभाऊ नवपुते, उपाध्यक्ष, छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) श्री. विठ्ठल अंबरवाडीकर

२) श्री. पी. एन. गायकवाड, शाखा अधिकारी, बँक ऑफ बडोदा व ३) श्रीमती पुनम दुर्वे, शाखा अधिकारी, डोंबिवली नागरी सहकारी बँक यांच्याविरुद्ध दि.०६/०५/२०१६ रोजी क्रांतीचौक पोलीस स्टेशन औरंगाबाद शहर येथे गु.र.नं. ४७६/२१६ कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचा गुन्हा तपासावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सेवानिवृत्ती व बदली नंतरही शासकीय इमारतीत अनधिकृतपणे वास्तव्य
 करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून थकबाकी वसूल करण्याबाबत**

(१९) * २११५३ श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सेवानिवृत्ती व बदली नंतरही शासकीय इमारतीत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांनी नियमानुसार भरावे लागणारे भाडे न भरल्याने ६० ते ७० लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते श्री.अनिल गलगली यांना सार्वजनिक विभागाकडून मार्च, २०१६ च्या तिसऱ्या वा चौथ्या आठवड्यात देण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डॉ.अश्विनी जोशी (३ लाख ६ हजार), कमलाकर फंड (१८ लाख ४७ हजार), अविनाश झाडे (४ लाख २२ हजार), अनिल सोनटक्के (१ लाख ११ हजार), धनाजी तोरस्कर (५ लाख ५ हजार), प्रकाश राहूले (२ लाख ४३ हजार), माजी अतिरिक्त न्यायाधीश (१० लाख ५९ हजार), पंकज शाह (३ लाख २२ हजार), काशिनाथ जाधव (२ लाख ४६ हजार), सुतार पांचाळ (३ लाख ९६ हजार) यांचेकडे इतकी रक्कम प्रलंबित असल्याचे नमुद करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, महाराष्ट्र राज्य पोलीस दक्षता समिती सदस्य प्रेमकुमार जैन, माजी प्रधान सचिव यांनी रुपये ९ लाख ८१ हजार थकवून दिवाणी न्यायालयात राज्य शासनाच्या विरोधात दावा दाखल केला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

माजी अतिरिक्त न्यायाधिश यांना सप्टेंबर, २०१४ पर्यंत भाडेविरहीत दर शासनाने मंजूर केल्याने दिनांक ३०.०७.२०१६ पर्यंतची भाडे थकबाकी रुपये ७,६६,०४०/- इतकी असून अन्य माहिती खरी आहे.

(३) होय, हे खरे आहे.

तथापि, श्री. प्रेमकुमार जैन यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केलेला दावा मा. न्यायालयाने फेटाळला असून सदर प्रकरणी शासकीय निवासस्थानाची निष्कासनची कारवाई सुरु आहे.

(४) संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थान रिक्त करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्याच्याकडून थकीत भाड्याच्या रक्कमेची वसुली करण्याची कारवाई सुरु आहे.

राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित असल्याबाबत

(२०) * २१३११ प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.मितेश भांगडिया, श्री.नागो गाणार, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ३९३६ ला दिनांक १० एप्रिल, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ५० समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ६ महिन्यांपासून मिळाले नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) हे खरे नाही.

(२) राज्यातील ५१ समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनासाठी सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय तरतूद रु.७१,४८,५६,०००/- (अक्षरी रु.एक्काहत्तर कोटी अठ्ठेचाळीस लाख छप्पन्न हजार फक्त) इतकी तरतूद करण्यात आली होती. सदर तरतूद सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १००% वितरीत करण्यात आली होती.

सन २०१५ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ६ व्या वेतन आयोगानुसार नियमित वेतनासाठी रु.४३,०१,००,०००/- (अक्षरी रुपये त्रैचाळीस कोटी एक लाख फक्त) इतकी तरतूद दि.१८/१/२०१६ च्या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनासाठी रुपये ८१,०६,५२,०००/- (अक्षरी रुपये ऐक्याऐंशी कोटी सहा लाख बावन्न हजार फक्त) इतकी तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूद वितरीत करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नंदूरबार जिल्हयातील तळोदा प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकिय
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय**

(२१) * २१९९८ श्री.चंद्रकांत रघुवंशी : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नंदूरबार जिल्हयातील तळोदा प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकिय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये होत असलेला गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार मानवी हक्क आयोगाने शासनाकडे व पोलीस विभागाकडे केली असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मानवी हक्क आयोगाने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात दोषी आढळून येणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१), (२) व (३) दि.१/२/२०१६ रोजीच्या द इंडीयन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये तळोदा प्रकल्पातील त्रिशुल, वलवाल, सिंधीदिगर, झापी, शेलगदा, ता. धडगाव व जागंटी, गमन ता. अक्कलकुवा या आश्रमशाळांमध्ये प्रती माह प्रती विद्यार्थी रु.५००/- या दराने भोजन ठेका मंजूर आहे. सदर शाळांतील विद्यार्थी शौचालय व स्नानगृहाची सुविधा नसल्याने त्याकरिता बाहेर जातात. सदर शाळा भाड्याच्या निम्म पक्क्या इमारतीत भरतात अशा आशयाची बातमी प्रसिध्द झालेली आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मानवी

हक्क आयोगाने दखल घेऊन मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करून उचित कार्यवाही करण्याबाबत दिनांक २/२/२०१६ रोजीच्या सूचनेन्वये शासनास सूचित केले होते. त्यानुसार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी व अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी दिनांक ५/२/२०१६ व दिनांक ६/२/२०१६ रोजी तळोदा व नंदूरबार प्रकल्पांतील उपरोक्त आश्रमशाळांना भेटी दिल्या. शासकीय आश्रमशाळा त्रिशुल, वलवाल, जागंटी, गमन, शेलगदा, झापी सिंधीदिगर या शाळांतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये स्थलांतर करण्यास सदर गावांमधील ग्रामसभेने विरोध दर्शविल्यामुळे शाळा स्थलांतरीत होऊ शकलेल्या नाहीत.

उपरोक्त आश्रमशाळांमध्ये भोजन ठेक्याबाबत माहे मार्च ते एप्रिल, २०१६ या कालावधी करिता विहित मेनुनुसार सुधारित दरास अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या दिनांक ४/३/२०१६ रोजीच्या पत्रान्वये मान्यता देण्यात आलेली असून सदर भोजन ठेक्यास दिनांक ३१/७/२०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सदर ठिकाणी Pre-Fabricated शौचालय व स्नानगृहाचे युनिट स्थापित करण्याची कार्यवाही दिनांक १०/८/२०१६ पर्यंत पूर्ण होणार आहे.

शिरवल-दारिस्ते (जि.सिंधुदूर्ग, ता.कणकवली) या प्रमुख जिल्हा मार्गाची दुरुस्ती करणे व संरक्षक भिंत बांधण्याबाबत

(२२) * २१२४१ श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश गजभिये, श्री.किरण पावसकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिरवल-दारिस्ते (ता.कणकवली, जि.सिंधुदूर्ग) या प्रमुख जिल्हा मार्गाची दुरुवस्था झाली असून सदर मार्गावर एस.टी.बस सुमारे आठ ते नऊ फुट खोल जाऊन अपघात झाला असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रस्त्यावर संरक्षक भिंती बांधणे व रस्त्याची दुरुस्ती करणे इत्यादी कामे करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अपघात झाला हे खरे आहे.

मात्र वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला आहे असे पोलिस अहवालात नमूद आहे.

(२) सदर रस्त्यावरील अपघात स्थळी रस्त्यांच्या डांबरी पृष्ठभागाची रुंदी ३.०० मीटर आहे. भरावाची उंची सर्वसाधारण २.०० मीटर आहे त्यामुळे संरक्षक भिंत बांधणे आवश्यक नाही. पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित ठेवण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. पावसाळ्या-दरम्यान रस्त्यावर खड्डे पडल्यास ते त्वरीत भरून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित ठेवण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मंजूरी, निधी, निकष व प्राधान्यक्रमानुसार हाती घेण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**धुळे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी निधीचा वापर न
 केल्यामुळे लाभार्थी वंचित राहिल्याबाबत**

(२३) * २०६४६ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :

तारांकित प्रश्न क्रमांक १७२६१ ला दिनांक १७ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी रुपये १४८ कोटी ९६ लाख निधीचा वापर न केल्यामुळे लाभार्थी वंचित राहिल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील प्रकरणाची चौकशी करण्यात आली काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदर प्रकरणांतील दोषी अधिकाऱ्यांवर तसेच लाभार्थींना निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय, हे अंशतः खरे आहे

(२) प्रकल्प अधिकारी, धुळे यांच्या कार्यालयात दिनांक १८-०६-२०१५ ते २९-०६-२०१५ या कालावधीत लेखापरिक्षणावेळी रुपये २७,६४,६२,९९५/- इतका निधी अखर्चित असल्याचे दिसून आले आहे.

मात्र, सदर निधीतील काही निधी न्युक्लिअस बजेट, किमान कौशल्य कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता अदा करण्याकरिता शिल्लक होता, काही निधी ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजनेंतर्गत अपुर्ण असलेल्या कामांचा निधी, तर काही निधी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, पारधी विकास तसेच घरकुल योजनेच्या संदर्भात प्रलंबित कामांसाठीचा शिल्लक राहिलेला होता. सदरहू निधी त्या त्या योजनेंतर्गत खर्च करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर वस्तुंच्या पुरवठ्यास झालेला विलंब

(२४) * २१६६७ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.रामराव वडकुते, अॅड.निरंजन डावखरे, श्री.आनंद ठाकूर, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक १५३५४ ला दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना मागील वर्षी तसेच दिनांक १५ जून, २०१६ पासून सुरु झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षातही व्हया व शालेय साहित्य मिळाले नसल्याचे दिनांक ७ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्यासह इतर वस्तुंच्या पुरवठ्यास झालेला विलंब, तसेच यात झालेला गैरप्रकार याची चौकशी सचिवांच्या माध्यमातून करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री, यांनी माहे एप्रिल, २०१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर चौकशी पुर्ण झाली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय व त्यानुसार दोषींवर काय कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) अशंत: खरे आहे.

तथापि, सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना व्ह्या व शालेय साहित्य विहित वेळेत मिळण्यासाठी मुख्याध्यापक स्तरावरून खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आलेले होते. तसेच सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात निविदा प्रक्रिया राबवून न्युनतम दरधारकास पुरवठा करण्याबाबत दिनांक २/७/२०१६ रोजी आदेश देण्यात आले असून सदर दिवशी पुरवठादारासोबत करारनामा करण्यात आलेला आहे. आश्रमशाळा स्तरावर शैक्षणिक साहित्य पुरवठा करण्याबाबत पुरवठादारास सुचना देण्यात आलेल्या आहेत.

(२) व (३) शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे साबण, वॉशिंग पावडर, दंतमंजन, खोबरेल तेल, इ. वस्तू कमी दर्जाच्या व अधिक किंमतीने खरेदी करून पुरविल्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या दिनांक ३० मे, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रधान सचिव (उद्योग), ऊर्जा व कामगार विभाग यांची एक सदस्यीय समिती गठण करण्यात आली असून सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

**साक्री (जि.धुळे) येथील आदिवासी मुलांमुलीच्या वसतिगृहासाठी
 जमीन खरेदीमध्ये झालेला गैरव्यवहार**

(२५) * २०७७१ श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश गजभिये, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.सुनिल तटकरे, श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) साक्री (जि.धुळे) येथील आदिवासी मुलांमुलीच्या वसतिगृहाच्या जमीन खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराची आदिवासी विभागामार्फत करण्यात येत असलेली चौकशी पूर्ण झाली आहे काय,

(२) असल्यास, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार संबंधितांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यांत आलेली चौकशी पूर्ण झाली आहे.

(२) चौकशीमध्ये कोणताही गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोटयवधी रुपयांचा झालेला गैरव्यवहार

(२६) * २०८५५ श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :

सन्माननीय **सहकार मंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रुपये २७८ कोटीचा गैरव्यवहार झाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी सुरु असलेली चौकशी पूर्ण झाली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे, तदनुसार कोणती कारवाई करण्यात आली, वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख : (१) अंशतः अनियमितता झाली आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी चौकशी सुरु असून, मध्यप्रदेश औद्योगिक विकास महामंडळातील गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत संचालक व कर्मचारी यांचेवर आर्थिक जबाबदारी निश्चित करून सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५२ अन्वये फेरचौकशीचे आदेश देण्यात आले होते. सदर आदेशाविरुद्ध बँकेच्या संचालकांनी मा. न्यायालयात रिट पिटीशन दाखल करून स्थगिती मिळविली आहे. सदर बाब दि. ११/७/२०११ पासून न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे इतर अनियमितता झालेल्या मुद्द्यांबाबत कलम ८९ अ अन्वये चाचणी लेखापरिक्षण झालेले असून तपासणी अहवालातील मुद्दे व बँकेने वेळोवेळी सादर केलेल्या खुलाशामधून निदर्शनास आलेल्या बाबीच्या अनुषंगाने जिल्हा विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था वर्ग-१ मुंबई यांच्याकडून शिफारशी व अभिप्रायाबाबतचा अहवाल प्राप्त करून आवश्यक असल्यास व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडील दि. २२/४/२०१५ रोजीच्या पत्रान्वये सूचनांनुसार बँकेविरुद्ध कायद्यातील तरतूदीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा देखरेख संघातील गैरप्रकारांबाबत

(२७) * १९७५६ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित :

सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा देखरेख संघ यांनी संगणक खरेदी न करताच कोटयवधी रुपयांची संगणक खरेदी केल्याचे दाखविणे, संस्थेच्या संवर्ग निधीतील गैरप्रकार, बिगर शेती कर्ज वसूलीबाबत दिरंगाई करणे, गैरप्रकारांची विशेष लेखापरिक्षकामार्फत उच्च स्तरीय चौकशी करून अर्वाड प्राप्त तसेच इतर संस्थावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २३ मार्च, २०१६ रोजी मा.सहकार मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त सर्व गैरप्रकारांची विशेष लेखापरिक्षकामार्फत चौकशी होऊन ४१ संस्थांच्या संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तांवर (सातबारावर) कर्जाचा बोजा तसेच उर्वरित ३७ संस्थांची वसुलीची कार्यवाही विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विशेष वसुली अधिकाऱ्यांकडून पुर्ण झाली आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख : (१) परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., परभणी या बँकेने जिल्हयातील विविध कार्यकारी सेवा संस्थांसाठी संगणक खरेदी संदर्भात व्यवहार केलेला नाही. परंतू जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या., परभणीच्या दिनांक १७/१/२००५ रोजीच्या संमत ठरावानुसार दिनांक १४/३/२००५ रोजीच्या पत्रान्वये जिल्हा देखरेख सहकारी संस्थेने प्रत्येक संस्थेसाठी संगणक खरेदीकरीता रुपये १५११० प्रमाणे खर्च येत असल्यामुळे सदर खर्च संस्थेच्या कर्ज खाती नावे टाकावा असे कळविल्यावरून बँकेने दिनांक १६/३/२००५ रोजीच्या ठरावानुसार व देखरेख संघाच्या विनंतीनुसार आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संमतीपत्रकानुसार ६२३ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या प्रत्येकी रुपये १५११० प्रमाणे रुपये ९४१३५२० रक्कम संस्थेच्या कर्ज खाती नावे टाकून सदर रक्कम जिल्हा देखरेख संघाच्या कॅश क्रेडिट खाती जमा करण्यात आलेली आहे.

सदर प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा. सहकार मंत्री यांना दिनांक ५/३/२०१६ व १५/३/२०१६ रोजी निवेदन दिले आहे.

(२) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी यांनी उक्त निवेदनाबाबत विशेष लेखापरिक्षक वर्ग २, परभणी यांना चौकशी करण्यासाठी आदेशित केले आहे. चौकशीचे कामकाज चालू आहे. तथापि, बँकेने ५४ संस्था संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तावर (७/१२) वर कर्जाच्या बोजाची नोंद केलेली आहे. उर्वरीत ३७ संस्थांच्या वसुलीबाबत कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्हयांतील मुलींच्या
वसतिगृहांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(२८) * २०८१९ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.सुभाष झांबड : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या सहा मागास जिल्हयांमधील ४३ गटांसाठी माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह योजना आखण्यात आली. परंतु जालना जिल्हयाचा अपवाद वगळता इतर ९ जिल्हयांमध्ये शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध असून देखील वाढलेला खर्च आणि केंद्र शासनाने निधी न देणे तसेच शासकीय अनास्थेमुळे वसतिगृहाची कामे प्रलंबित असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्हयांसाठी केंद्र शासनाकडून निधीची पूर्तता करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान वार्षिक कार्य योजना व अंदाज पत्रक सन २०१६-१७ मध्ये केंद्र शासनाकडे या संदर्भात निधी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. केंद्र शासनाने सुरु न झालेल्या ३६ गटातील बांधकामांना निधी मंजूर केला असून जालना जिल्हयातील ७ गटांसाठी सुरु असलेल्या बांधकामांना लागणारा वाढीव निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात रमाई घरकुलासाठी लाभार्थ्यांची स्वतःची जागा असण्याची
अट असल्याने लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याबाबत**

(२९) * २१९८५ श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्री.हरिसिंग राठोड :

सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात रमाई घरकुल योजनेमध्ये घरकुलासाठी लाभार्थ्यांची स्वतःची जागा असावी अशी अट असल्याने लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्वतःची जागा घेण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेतर्गत लाभार्थ्यांना रुपये ५० हजार अर्थसहाय्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते, परंतू राज्यातील अनेक ग्रामीण भागात एवढ्या कमी अर्थसहाय्यामध्ये लाभार्थ्यांना जमीन खरेदी करणे शक्य होत नसल्याने संबंधित शहरातील जमिनीच्या मुल्यांकनानुसार रक्कम वाढविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या राज्यपुरस्कृत घरकुल योजनेतील दारिद्र्य रेषेखालील घरकुल पात्र भूमीहिन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी रु. ५० हजारापर्यंत अर्थसहाय उपलब्ध करून देण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाच्या पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल योजनेतर्गत दिनांक ३०/१२/२०१५ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. "सर्वासाठी घरे" या संकल्पनेवर आधारीत "प्रधानमंत्री आवास" योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रमाई आवास योजनेमध्ये बदल करण्याचे प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अहमदनगर शहरातून जाणाऱ्या महामार्गाची झालेली दुरवस्था

(३०) * २२५३६ श्री.अरुणकाका जगताप : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम

(सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर शहरातून जाणाऱ्या महामार्गाची दुरवस्था झाल्याने अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्णय शहरातील राजकीय पक्षांनी माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) अहमदनगर शहरातील रस्त्यांची किरकोळ दुरुस्तीची कामे (खड्डे भरणे, झेब्रा पट्टे मारणे/ Delinator बसविणे) प्रगतीत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्हयातील शासनमान्य अनुदानित वसतिगृहांना परिपोषण अनुदान न मिळाल्याबाबत

(३१) * २१००८ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्हयातील शासनमान्य अनुदानित वसतिगृहांना सुमारे रुपये ४ कोटी ४० लाख निधी मंजूर केला होता, मात्र मुंबई विभागीय प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा निधी दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी शासनास परत गेल्यामुळे सुमारे १३५ वसतिगृहांना परिपोषण अनुदान प्राप्त झाले नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून वसतिगृहांना त्वरीत अनुदान वितरीत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) ते (३) मुंबई प्रादेशिक विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांकरीता शासनाकडून रुपये ४ कोटी ४० लाख इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला होता. तथापि, सदर निधी प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, मुंबई यांनी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर आहरित न केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, मुंबई यांचेकडून तात्काळ खुलासा मागवून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करणेबाबत आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.

**महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती
मिळण्यास होत असलेला विलंब**

(३२) * १९३९५ अॅड.निरंजन डावखरे, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.प्रकाश गजभिये, प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.मितेश भांगडिया, श्री.नागो गाणार, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.सतेज उर्फ बंटी पाटील, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.जयंत पाटील, श्री.विजय उर्फ भाई गिरकर, श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक १५०१४ ला दिनांक १७ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भारत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती करिता राज्यातील महाविद्यालयातील १६ लाख ७१ हजार ७४० विद्यार्थ्यांनी सन २०१५-१६ शैक्षणिक वर्षात ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यापैकी ११ लाख ६५ हजार ४४९ अर्ज समाज कल्याण विभागाने मंजूर केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या सदर शिष्यवृत्तीचे उर्वरित सुमारे ५ लाख ६ हजार २९१ इतके अर्ज संबंधित महाविद्यालय व जिल्हास्तरीय सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचे कार्यालयात अद्याप प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभपासून वंचित असल्याचे दिनांक ८ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, इतक्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहण्याची कारणे काय आहेत व याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे. तसेच मंजूर झालेल्या व प्रलंबित राहिलेल्या अर्जांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वाटपाबाबतची सद्यस्थिती काय आहे?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गासाठी असलेल्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतर्गत सन २०१५-१६ या वर्षासाठी १६,८३,७८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी १३,४९,४५५ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले असून ३,२२,१३० विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. सदर प्रलंबित अर्जांपैकी १,६७,७२४ अर्ज महाविद्यालय स्तरावर व १,५४,४०६ अर्ज जिल्हास्तरावर प्रलंबित आहेत.

(३) संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत न पाठविल्यामुळे तसेच पुरेशा निधी अभावी अर्ज प्रलंबित राहिले असून सदर अर्ज सन २०१६-१७ या वर्षामध्ये उपलब्ध तरतूदीमधून प्राथम्याने निकाली काढण्यात येत आहेत.

ठाणे व पालघर जिल्हयातील रासायनिक कंपन्या आणि गोदामांमध्ये स्फोट व आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करावयाची उपाययोजना

३३) * १९४७८ श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश गजभिये, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे व पालघर जिल्हयात अनेक रासायनिक कंपन्या असून त्यात वारंवार होणारे स्फोट आणि लागणाऱ्या आगीचे प्रमाण वाढत असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भिवंडी शहर आणि परिसरात हजारो बेकायदा गोदामे असून त्यात लाखो लिटर रसायने व ज्वालाग्रही पदार्थांचा साठा करण्यात येत आहे तसेच पाचशे कारखान्यांना एकच फॅक्टरी इन्स्पेक्टर असल्याने कारखान्याची तपासणी पूर्ण क्षमतेने होत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील कार्यालयात एकूण १२ उपसंचालकांची व सहाय्यक संचालकांची ९ पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत ८ उपसंचालक व ५ सहाय्यक संचालक कार्यरत आहेत. प्रत्येक उपसंचालकांच्या कार्यक्षेत्रात २५० ते ३०० कारखाने आहेत. अतिधोकादायक व धोकादायक रासायनिक कारखान्याचे वार्षिक निरीक्षण प्राधान्याने काटेकोरपणे व पुर्ण क्षमतेने करण्यात येते.

(३) होय.

संबंधीत कारखान्यांवर कारखाने अधिनियमांच्या तरतुदीतील भंगाबाबत कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

(४) विलंब झालेला नाही.

राज्यातील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्याबाबत

(३४) * २२०६६ आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासकीय आश्रमशाळांत माहे एप्रिल, २०१० ते डिसेंबर, २०१५ या कालावधीत ५२८ आदिवासी बालकांचा मृत्यू झाला असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यास जबाबदार असलेली आश्रमशाळांतील अनास्था, गरीब-अशिक्षित आदिवासी बालकांची होणारी परवड व मुलभूत सुविधांच्या अभाव समस्या दूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाचही कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१), (२) व (३) होय, हे खरे आहे.

काही मराठी वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये माहे एप्रिल, २०१० ते डिसेंबर २०१५ या ५ वर्षांच्या कालावधीत ५२८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी दिनांक २० एप्रिल, २०१६ रोजी प्रकाशित झाली होती. सदर बातमी प्रकाशित होण्यापूर्वीच शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाचा आढावा घेतला होता सदर आढाव्या दरम्यान सन २००९ ते सन २०१५ या १५ वर्षांच्या कालावधीत राज्यात १०७७ शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील

विद्यार्थी/विद्यार्थिनींचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागील दोन वर्षात झालेल्या मृत्यू कारणांचा अभ्यास श्री.सुभाष साळुंखे, सेवानिवृत्त महासंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्य यांना करण्याची विनंती डिसेंबर, २०१५ मध्ये केली होती. त्यानुसार त्यांनी अभ्यास करून शासनास दिनांक १३/४/२०१६ रोजी सादरीकरण केले. त्यांच्या सुचनेनुसार शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून सदर मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या दिनांक ३० मे, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी (१) सर्व आश्रमशाळांमध्ये चांगले पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करणे, शौचालय व स्नानगृहांची सुविधा पुरविण्यासाठी वॉश कार्यक्रम राबविण्यात येत आहे. (२) आश्रमशाळांमध्ये व्यवस्थापन सुधारण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून त्यांना किरकोळ दुरुस्तीसाठी रु. १ लक्ष निधीचे अधिकार देण्यात आले आहेत. (३) आश्रमशाळांनी केंद्र शासनाच्या निधीतून कंपाउंड वॉल बांधण्यात येत आहे. (४) आश्रमशाळांची बांधकामे गतीने होण्यासाठी स्वतंत्र बांधकाम कक्ष स्थापन करण्यात येत आहे. (५) TISS च्या अहवालानुसार गट क व ड वर्गातील शाळांना नोटीस देवून सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पाठपूरावा करण्यात येत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त

“स्टॅण्ड अप इंडिया” योजना राबविण्याबाबत

(३५) * २०४०१ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू

खलिफे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती, जमाती व महिला उद्योजकांना उत्तेजन देऊन त्यांना स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने “स्टॅण्ड अप इंडिया” योजना सादर केली असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या योजनेतून राज्यात २० हजार अनुसूचित जाती, जमाती व महिला उद्योजक तयार करण्यात येणार आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

(उत्तर आले नाही.)

आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशिष्ट कंपन्यांकडून वस्तू खरेदी करण्याविषयी निविदामध्ये टाकलेल्या अटीबाबत

- (३६) * १९७५१ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.विक्रम काळे, श्री.ख्वाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना नित्य उपयोगाच्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अमरावती, नागपूर, नाशिक व ठाणे या चार आदिवासी विकास विभागांमध्ये निविदेद्वारे वस्तू खरेदी करताना विशिष्ट ब्रँडेड कंपनीच्या वस्तू खरेदी करण्याची अट टाकली असल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आदिवासी आश्रम शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना नित्य उपयोगाच्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अमरावती, नागपूर, नाशिक व ठाणे या चार आदिवासी विकास विभागामध्ये सुमारे रुपये २८ कोटी इतक्या रकमेच्या निविदांही काढण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांची उत्पादने मिळावी हा हेतू असला तरीही सदर कोटयवधीच्या खरेदीत विशिष्ट कंपन्यांची उत्पादने वापरण्याचा आग्रह धरण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत, तसेच काढण्यात आलेल्या निविदांमध्ये कोण कोणत्या व्यक्ती व संस्थांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी किती व्यक्ती व संस्थांना या वस्तू पुरविण्याबाबत ऑर्डर देण्यात आली आहे,
- (४) असल्यास, आदिवासी विकास विभागामार्फत अशा वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्याकडे शासनाने मागणी न नोंदवणे त्याचे कंपनीकडून दर न मागवणे तसेच सदर कंपनीच्या वस्तू नाकारण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात साबण, खोबरेल तेल, टुथपेस्ट, टुथब्रश, सॅनिटरी नॅपकिन इ. वस्तू पुरवण्यासाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/ नागपूर/ अमरावती यांच्या स्तरावरील खरेदी समिती क्र. २ मार्फत प्रसिध्द केलेल्या निविदांमध्ये उत्पादित वस्तू नामांकित ब्रँडच्या असणे गरजेचे आहे, सदर ब्रँड बाजारपेठेत प्रचलित असावेत व सदर ब्रँडची दृकश्राव्य माध्यमातून जाहिरात प्रसारित होत असणे गरजेचे आहे, अशी अट ठेवण्यात आली होती. तसेच वर्णन व उदारणार्थ त्या त्या वस्तूसाठी बाजारात प्रचलित असलेल्या नामांकित कंपन्यांची नावे नोंद करून अशा ब्रँडच्या किंवा तत्सम दर्जाच्या (Equivalent) असा उल्लेख केला आहे. जेणेकरून विहित मानांकन, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तु विद्यार्थ्यांना मिळाव्यात हा उद्देश आहे. त्यात ब्रँडला प्राधान्य देण्यात आलेले नाही. प्रकरणी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये सहभागी निविदाकारांचा अपर आयुक्त, आदिवासी विकास निहाय तपशिल खालीलप्रमाणे :-

अपर आयुक्त	सहभागी निविदाकार
अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे	श्वेता एंटरप्रायझेस
	आदिम.आ. स्वयंरोजगार
	आशिष टॅडींग कं.
	श्री साई मार्केटिंग ट्रेडींग कंपनी, जळगाव
	प्लॅनेट सर्विस कार्पोरेशन, ठाणे
	कर्नाटका सोप प्रा. लि.,
	सुपारीबाग, पनवेल
	महाराष्ट्र स्टेट कॅन्झुमर्स फेडरेशन, मुंबई
	शिवम मिल्स अँड सप्लायर्स
	द लक्ष कॉस्मेटिक्स, ठाणे

अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर	श्लोक मार्केटिंग, नागपूर
	शिवम मिल्स अँड सप्लायर्स
	श्वेता एंटरप्रायझेस
	अवधेश का. अँड सप्लायर्स
	महाराष्ट्र स्टेट को. ऑप. कन्झुमर्स फेडरेशन लि.,
अपर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक	आदिम.आदिवासी स्वयंरोजगार सेवा संस्था
	आशिष ट्रेडींग कं., घोडेगाव
	गौरी एंटरप्रायझेस, औरंगाबाद
	केंद्रिय भांडार, गांधीनगर, गुजरात
	महाराष्ट्र स्टेट को ऑप कन्झुमर्स फेडरेशन लि., मुंबई
	श्री साई मार्केटिंग ट्रेडींग कंपनी, जळगाव
	सुपारीबाग मध्य. सह. ग्राहक संघ, परेल, मुंबई
	आनंद फार्मा प्रॉडक्टस, अहमदनगर
	श्रद्धा सोप कंपनी, अहमदनगर
	द लक्ष कॉस्मेटिक्स प्रा. लि., अहमदाबाद
	आदिम.आ. स्वयंरोजगार,
अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती	आशिष ट्रेडींग कं., घोडेगाव
	श्वेता एंटरप्रायझेस
	शिवम मिल्स अँड सप्लायर्स, नाशिक
	महाराष्ट्र स्टेट को ऑप कन्झुमर्स फेडरेशन लि., मुंबई

सदर निविदांस अनुसरून न्युनतम दराच्या निविदा धारकास वित्तीय मान्यता देण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.

(४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय दिनांक ३०/१०/२०१५ अन्वये प्रसारित केलेल्या नियम पुस्तिकेत शासकिय विभागांनी करावयाच्या

कार्यालयीन खरेदीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. सदर नियम पुस्तिकेच्या परिच्छेद क्र. ४.१ नुसार निविदा प्रक्रियेत खरेदी किंमत रुपये ३ लाखापेक्षा अधिक असेल तेव्हा ई निविदा प्रणालीचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधीत कंपन्यांकडे मागणी नोंदविण्यात आलेली नाही. तसेच ई- निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास उत्पादक कंपन्यांना प्रतिबंध करण्यात आला नव्हता, त्यामुळे सदर कंपन्या निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकत होत्या.

**यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखणे
तसेच नियमाचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबाबत**

(३७) * १९३४३ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.विक्रम काळे, श्री.खवाजा बेग, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मागील साडेपाच महिन्यात ११७ अपघात होऊन त्यात ३९ जणांचा मृत्यू व १६० व्यक्ती जखमी झाल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच सदर महामार्गावरील अमृतांजन पुलाजवळ दिनांक २० मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास दोन ट्रक बंद पडून व दिनांक २० व २८ मे, २०१६ रोजी अपघातामुळे वाहतुक ठप्प होणे तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांच्या गाडीला झालेला अपघात इत्यादी कारणांमुळे टोल भरूनही प्रवाशांना दोन ते तीन तास प्रवासास करण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जड वाहनांकरीता आरक्षित असलेल्या लेन मधून वाहतुक न करणाऱ्या ट्रक व टॅकर चालकांविरोधात दिनांक १५ एप्रिल, २०१६ रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये एकूण किती वाहन चालकांविरुद्ध कोणती कारवाई केली व त्यांचेकडून किती दंड वसूल करण्यात आला, तसेच घाटातील वाहतुक पोलिस व इतरांच्या विरोधात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी तीन ट्रामा केअरची स्थापना करून ते कार्यान्वित करणे तसेच वाहनांची कोंडी रोखण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) अंशतः खरे आहे.

पोलीस विभागाच्या माहितीनुसार जानेवारी ते मे, २०१६ या ५ महिन्यांच्या कालावधीत एकूण ११३ अपघात होऊन त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला आहे व ६० व्यक्ती गंभीर जखमी व ६ व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत.

(२) नाही.

दिनांक २० मे, २०१६ व २८ मे, २०१६ च्या अपघातात सुमारे दीड तासात अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दिनांक २५.०५.२०१६ रोजी डी.एस.कुलकर्णी यांची गाडी ही खंडाळा बोगदा पास करून २०० मी. पुढे पुणेकडे जाणाऱ्या पहिल्या लेनवरून जात असतांना मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून एक गाडी पुणेकडे जाणाऱ्या दिशेला आली व चालकाचा ताबा सुटल्याने लॅन्ड क्रुझर गाडीला धडकुन पुढे गेली. सदर ठिकाणी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ एकत्र येतात व या ठिकाणच्या भौगोलिक रचनेमुळे बचाव कार्य पार पाडण्यास काही वेळेस विलंब होतो व अशा वेळेस वाहतूक संथ होते.

(३) मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर महामार्ग पोलीसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत वाहतूक नियमाचे भंग करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती खालील प्रमाणे आहे.

कालावधी	प्रकरण	दंडाची रक्कम (रु.)
१५.०४.२०१६ ते १४.०५.२०१६	५१२२	५,१७,४००/-
०१.०६.२०१६ ते १३.०७.२०१६	६२८१	६,३२,२००/-

(४) महामंडळामार्फत ओझर्डे येथे मुंबई कॉरिडोरवर ट्रॉमा केअर सेंटर व हेलीपोर्ट उभारण्यात आले आहे. लवकरच ते चालविण्यासाठी देण्यात येणार आहे.

महामंडळा मार्फत खालापूर येथे पुणे कॉरिडोर वर ट्रॉमा केअर सेंटर व हेलीपोर्ट उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. महामंडळामार्फत

वाहनांची कोंडी रोखण्यासाठी १०० ते १२० ट्रॉफीक वॉर्डन नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच वाहतूक कोंडी रोखण्यासाठी चार (Quick Response Vehicle) जलद प्रतिसाद वाहने महामंडळामार्फत ठेवण्यात आली आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागातील कामे पूर्ण न करताच अभियंत्याकडे देयके सादर केल्याबाबत

(३८) * १९५११ श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक १ व २ अंतर्गत साडेआठ कोटीच्या निविदा काढल्या मात्र यातील बहुतांश कामे पूर्ण होण्यापूर्वीच कार्यकारी अभियंत्याकडे देयके सादर करण्यात आल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बहुतांश कामे अर्धवट स्थितीत असतांना व कित्येक कामांची सुरुवातही झालेली नसतांना कार्यकारी अभियंता यांचेकडे सदर कामांची देयके सादर केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे : (१) व (२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी दलित, मागास व अपंग प्रवर्गातील
बोगस विद्यार्थी दाखवून केलेला गैरव्यवहार

(३९) * १९४०९ श्री.जयंत पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.रामराव वडकुते, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.नागो गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.गिरीशचंद्र व्यास, अॅड.जयदेव गायकवाड, अॅड.निरंजन डावखरे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.विजय उर्फ भाई गिरकर, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्राकडून दरवर्षी रुपये ३ हजार कोटी इतका निधी देण्यात येतो त्यापैकी ३० ते ५० टक्के रक्कमेचा गैरव्यवहार केल्याचे शासनाने नियुक्त केलेल्या डॉ.व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखालील विशेष कृती दलाच्या अहवालामध्ये माहे मे, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास येणे, मागील ५ वर्षांत नंदूरबार येथील एका संस्थेने रुपये ७८ लाख, उस्मानाबाद जिल्ह्यांतील व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या १२ महाविद्यालयांनी रुपये २ कोटी तसेच बीड जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेने बोगस मागासवर्गीय विद्यार्थी दाखवून गैरव्यवहार केल्याचे दिनांक ५ मे, २०१६ रोजी निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी विशेष कृती दलाने पहिल्या टप्प्यात केवळ ६ जिल्ह्यांतच तपासणी केली, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, ज्या शैक्षणिक संस्थांनी बोगस मागासवर्गीय विद्यार्थी दाखवून गैरव्यवहार केला आहे त्या संस्थांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) विशेष चौकशी पथकाचा अहवाल या विभागास प्राप्त झालेला नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

प्रचलित कायदे, धोरणे, कार्यनियमावली, तपासणी यंत्रणा यासारख्या बाबींत बदल/सुधारणा करणे व त्यासाठी विहित कालमर्यादा ठरवून देणे असा आहे.

(३) राज्यातील बंद आस्थापना/कंपन्या/कारखाने यांच्या जमिनीचा विकास/विक्री/हस्तांतरणासाठी कामगार आयुक्त यांच्याकडून कामगारांची कायदेशीर देणी प्रलंबित नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत.

सदर शासन निर्णयानुसार उद्योजक उद्योग बंद करून जमीनीचा इतर कारणासाठी वापर करणार असतील तर त्यांना कामगार आयुक्त यांचे कामगारांची कायदेशीर देणी प्रलंबित नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

डोंबिवली (ता.कल्याण, जि.ठाणे) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिन्यांमधून बेकायदा पध्दतीने पाण्याची चोरी झाल्याबाबत

(४१) * २१४०९ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अमरिशभाई पटेल : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंबिवली (ता.कल्याण, जि.ठाणे) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिन्यांमधून वर्षानुवर्षे बेकायदा पध्दतीने पाण्याची चोरी करणाऱ्या जलमाफियांविरोधात गुन्हे दाखल करण्यास प्रशासन टाळाटाळ करित असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात चौकशी करून पाणीचोरी करणाऱ्याच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) हे खरे नाही.

(२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, डोंबिवली विभागाच्या उप अभियंता व स्वीय सहाय्यक क्रमांक १ यांनी अनधिकृतपणे नळजोडण्या करणाऱ्या व्यक्तित्वविरुद्ध दिनांक ०३/०५/२०१४, दि. २५/०५/२०१४ व दिनांक १३/०५/२०१६ रोजी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली असून त्या अनुषंगाने पोलीसांनी एकूण १८३ व्यक्तित्वविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच बारवी गुरुत्व वाहिनीवर दिनांक २६/४/२०१६ पासून राज्य सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून ते तीन पाळ्यांमध्ये गस्त घालीत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**धाड (जि.बुलढाणा) येथील करडी फाटा ते सावळी गावाच्या रस्त्याचे
काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत**

(४२) * २२२८० श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धाड (जि.बुलढाणा) येथील करडी फाटा ते सावळी गावापर्यंत दीड कि.मी. रस्त्याच्या पुनर्बांधणीचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने उर्वरित काम तात्काळ थांबविण्याबाबत स्थानिक नागरीकांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचेकडे निवेदन दिल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्याअनुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सदर काम प्रगतीत असतांना, श्री.आत्माराम कडुबा नरवाडे यांनी दिनांक १८.०५.२०१६ रोजी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे या कामाबाबत तक्रार केलेली आहे.

(२) होय.

सदरील तक्रारदारासोबत उपविभागीय अधिकारी, सा.बां.उपविभाग, चिखली यांनी दिनांक २७.०५.२०१६ रोजी कामाची पाहणी करून अहवाल दिला असून

कामामध्ये कोणत्याही गंभीर त्रुटी निदर्शनास आलेल्या नाहीत. तसेच सदर कामाची पाहणी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, अमरावती यांचे कार्यालयामार्फतही दिनांक ०१.०६.२०१६ रोजी करण्यात आली असून कामामध्ये कोणत्याही गंभीर त्रुटी निदर्शनास आलेल्या नाहीत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी विकास महामंडळांच्या
नोकर भरतीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत**

(४३) * २१२८१ श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी विकास महामंडळांच्या नोकर भरतीत २५० ते ३०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याबाबत नाशिक येथील संसद सदस्य व लोकप्रतिनिधीनी मा.आदिवासी विकास मंत्री व मा.मुख्यमंत्री तसेच सचिव, आदिवासी विकास विभाग यांच्याकडे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान लेखी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी विकास महामंडळ व शबरी विकास महामंडळातील ५८४ विविध पदांसाठी सरळसेवा भरतीची जाहिरात देऊन त्यात शासन मान्यता संस्थेमार्फत ही प्रक्रिया राबविल्याने प्रशासक श्री.नरेंद्र मांदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची तक्रार हरसूल येथील मेळाव्यामध्ये करण्यात येऊन, त्यावर मा.आदिवासी विकास मंत्री यांनी सदर गैरव्यवहाराची चौकशी ३ महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही संबंधीत दोषींविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही. महामंडळ पदभरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याबाबत विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांना शासन पत्र दिनांक २६/०४/२०१६ अन्वये कळविण्यात आलेले आहे. तथापि, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडून सदर चौकशी अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगांव जिल्हयातील अंमळनेर, पारोळा, भुसावळ हे तीन तालुके
 वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये बोगस कर्ज वाटप झाल्याबाबत**

(४४) * २०६६० श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.सुनिल तटकरे, श्री.रामराव वडकुते :
 सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगांव जिल्हयातील अंमळनेर, पारोळा, भुसावळ हे तीन तालुके वगळता उर्वरित १२ तालुक्यांमध्ये जादा क्षेत्र तसेच केळीचा पीकपेरा दाखवून जिल्हा बँकेतर्फे विविध कार्यकारी सोसायटींच्या माध्यमातून बोगस कर्जवाटप झाले असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, जिल्हा बँकेचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने कर्जवाटप करण्यात आले असल्याने पीक कर्ज पुनर्गठन व कर्ज वसुलीच्या स्थगितीच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेची रुपये ११७० कोटी थकबाकी असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

(३) याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी फेर लेखापरिक्षणाचे आदेश निर्गमित केले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलसंदर्भातील
अहवाल सादर करण्यास होत असलेला विलंब

(४५) * २०८६३ श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, अॅड.निरंजन डावखरे, श्रीमती विद्या चव्हाण, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया, श्री.विक्रम काळे, आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.जयवंतराव जाधव : तारांकित प्रश्न क्रमांक १५३६६ ला दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईच्या पाच प्रवेशद्वारावरील टोलमधून पुढील वर्षात प्रकल्पाच्या खर्चाची मुळ किंमत रुपये २१०० कोटी वसूल होणार असल्याने सन २०२७ पर्यंत कंत्राटाची वाढवून दिलेली मुदत रद्द करून सदर पाच टोल नाक्यांवर दिनांक ३ सप्टेंबर, २०२७ रोजी पर्यंत टोल वसुली चालू ठेवण्याचे कंत्राट रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, टोलमाफी संदर्भात विचार करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला आतापर्यंत दोनवेळा मुदतवाढ देऊनही समितीने आपला अहवाल शासनास संपूर्ण न केल्याने पुन्हा एकदा मुदतवाढ दिल्याचे जाहिर करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अहवाल वेळेत सादर न केल्याबद्दल संबंधीत मुख्य सचिवांनी दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये कोणती कारणे नमूद केली आहेत तसेच दोन वेळा मुदतवाढ देऊन व आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध असतानाही त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याकरिता विलंब लागण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(४) असल्यास, उपरोक्त अहवाल मुदतवाढ न देता लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) होय.

(२), (३) व (४) समितीचा अहवाल शासनास सादर झाला आहे.

**महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या बंद केलेल्या
योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(४६) * २११७३ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या आर्थिक भांडवल असणाऱ्या पंधरापैकी काही योजना बंद केल्याने लाभार्थींना स्वयंरोजगारापासून वंचित रहावे लागत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर महामंडळाच्या बंद केलेल्या योजना पुन्हा सुरु करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राज्य शासनाच्या अनुदान योजना, बीजभांडवल योजना तसेच केंद्रिय महामंडळाच्या एनएसएफडीसी व एनएसकेएफडीसी योजना सुरु आहेत. शासनाने महामंडळाच्या योजना बंद केलेल्या नसून शासनाकडून आवश्यक निधी महामंडळास उपलब्ध करून देण्यात येत आहे.

एनएसएफडीसी व एनएसकेएफडीसी योजनेअंतर्गत या महामंडळास प्राप्त होणाऱ्या कर्जासाठी राज्य शासनाकडून हमी देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच, थकीत कर्जाची रक्कम एनएसएफडीसी व एनएसकेएफडीसीला अदा करण्याची कार्यवाही महामंडळाकडून सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोपरी (जि.ठाणे) येथील आदिवासी विद्यार्थीनींचे
वसतिगृह स्थलांतरीत करण्याबाबत**

(४७) * १९४७९ अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ८०७६ ला दिनांक २० जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोपरी (पूर्व) (जि.ठाणे) येथील खाजगी इमारतीमध्ये असलेल्या आदिवासी विद्यार्थीनींच्या वसतीगृहात असुरक्षितता व अनेक गैरसोयी असल्याने तेथील विद्यार्थीनींच्या जिवितास धोका असल्याच्या तक्रारी संबंधित विद्यार्थीनी, त्यांच्या पालकांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे व प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचेकडे माहे ऑगस्ट, २०१५ पासून करण्यात येत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वसतिगृहास मा.आदिवासी विकास मंत्री महोदयांनी माहे सप्टेंबर २०१५ मध्ये वा त्या दरम्यान मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता सदर वसतिगृह अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येईल, असे आश्वासन आपल्या भेटीच्या वेळी तसेच संदर्भिय तारांकित प्रश्नाचे उत्तराचे वेळी सभागृहात दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान अपर आदिवासी विकास आयुक्त, ठाणे यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केल्यानुसार वसतिगृहाचे स्थलांतर करण्यात आले आहे काय, असल्यास कोठे व केव्हा, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) व (२) हे खरे आहे.

(३) आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, कोपरी हे दिनांक ८ जुलै, २०१६ पासून ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक १६, कोपरी, ठाणे (पूर्व) येथील इमारतीत स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.

**राज्यात ऊस गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना
एफआरपीची रक्कम देण्याबाबत**

(४८) * २०१२६ आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार : तारांकित प्रश्न क्रमांक १४६६४ ला दिनांक ७ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाच्या रास्त व किफायतशीर भावापैकी (एफआरपी) ८० टक्के रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न दिल्यामुळे तसेच पुणे विभागातील ऊस गाळप परवान्यापैकी हमीपत्र देवूनही गतवर्षीच्या (सन २०१४-२०१५) एफआरपीची १२० कोटी रुपयांची रक्कम न देणाऱ्या ११ साखर कारखान्यांना नोटीस देण्यात येऊन साखर आयुक्त यांनी कारखान्यांवर कारवाई करून संबंधित कारखान्यांचे गाळप परवाने कायमस्वरूपी रद्द केल्याचे माहे एप्रिल, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी होऊन शेतकऱ्यांना एफआरपीची थकीत रक्कम देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख : (१) होय

(२) माहे एप्रिल, २०१६ अखेर राज्यातील साखर कारखान्यांकडे सन २०१४-१५ चे हंगामातील देय FRP रुपये १९५.०४ कोटी रक्कम थकीत होती. पैकी पुणे विभागातील कारखान्यांकडे रुपये ८९.८९ कोटी रक्कम थकीत होती. तथापी माहे जून, २०१६ अखेर राज्यातील कारखान्यांकडे रुपये १६५.५७ कोटी थकीत असून त्यापैकी पुणे विभागातील कारखान्यांकडे रुपये ८१.०६ कोटी इतकी थकीत आहे.

हंगाम २०१४-१५ मधील थकीत FRP संदर्भात राज्यातील ११ कारखान्यांचे हंगाम २०१५-१६ चे गाळप परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यापैकी पुणे विभागातील ७ साखर कारखाने आहेत. तर २२ कारखान्यांवर RRC करण्यात आली असून त्यापैकी पुणे विभागातील १० कारखाने आहेत

(३) प्रश्न उद्भवत नाही.

साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी करावयाची कार्यवाही

(४९) * २०४०२ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.आनंदराव पाटील, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दिनांक १५ एप्रिल, २०१६ रोजी अखेर झालेले साखरेचे ८३.६० लाख टन उत्पादन हे मागील वर्षी झालेल्या उत्पादनापेक्षा १६ लाख टनांनी कमी झालेले असणे, त्यामुळे साखरेचे भाव प्रतिकिलो ५० रुपयांवर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता साखर कारखान्यांच्या सुमारे रुपये ७२ हजार कोटी इतक्या कर्जाची फेररचना, विविध करात सवलत, सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याची तसेच ऊसापासून पाणीसंकट निर्माण होत असल्याने कर्नाटकात पाणी बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून ती पध्दत राज्यात प्रायोगिक तत्वावर लागू करण्याची मागणी शासनाकडून करण्यात आली, हे ही, खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील साखर उद्योगाला संजीवनी देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे तसेच साखरेचे भाव नियंत्रणात राहण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख : (१) अंशतः खरे आहे.

सन २०१५-१६ हंगामात एप्रिल अखेर ८३.६० लाख टन उत्पादन झाले होते. एप्रिल २०१६ मध्ये राज्यात साखरेचा सरासरी दर रुपये ३२/- प्रति किलो होता.

(२) व (३) महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ तसेच राज्यातील काही साखर कारखान्यांनी कर्जाची फेररचना करणेबाबत विनंती केल्यानुसार मा. मुख्यमंत्री यांचे दिनांक ३१/०३/२०१६ चे पत्रान्वये केंद्र शासनास विनंती करण्यात आलेली आहे.

ऊस खरेदी कराबाबत शासन राजपत्र दिनांक २६/०४/२०१६ नुसार हंगाम २०१५-१६ मधील ऊस खरेदीकर माफ केलेला आहे.

हंगाम २०१४-१५ ची FRP देणेकरीता केंद्र शासन अधिसूचना दिनांक २३/०६/२०१५ चे धर्तीवर शासनाने, शासन निर्णय दिनांक ३०/०७/२०१५, ५/०९/२०१५, ९/१२/२०१५ व २१/०४/२०१६ अन्वये सॉफ्ट लोन योजना जाहीर

केलेली आहे. कर्नाटकातील योजनेबाबत माहिती घेण्यात येत आहे, तसेच ऊस पिकासोठी ठिंबक सिंचनाचा वापर करण्याबाबत कृषी विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या दिनांक २९ एप्रिल, २०१६ च्या अधिसूचनेन्वये निर्देशित केल्यानुसार साखरेवर साठा मर्यादा लागू करण्याचे आदेश अन्न व नागरीपुरवठा विभागाच्या दिनांक २६ मे, २०१६ रोजीचे राजपत्रात अधिसूचित केले आहेत. या आदेशानुसार घाऊक व्यापाऱ्यांसाठी ५००० क्विंटल व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ५०० क्विंटल इतकी साठा मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी फळे, पालेभाज्या
नियमनमुक्त करण्याबाबत**

(५०) * १९४०० डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती हुस्नबानू खलिफे : तारांकित प्रश्न क्रमांक १४७८६ ला दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळणे व शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फळे, पालेभाज्या नियमनमुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रस्तावावर शासनाने कोणता निर्णय घेतला आहे, त्याचे स्वरूप काय आहे व त्याची अंमलबजावणी राज्यात सुरु झाली आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख : (१), (२) व (३) शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी दि.५.७.२०१६ रोजी वटहुकूम प्रख्यापित करण्यात आला आहे. त्यानुसार फळे व भाजीपाला यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बाजार समितीच्या आवारात झाल्यास नियमनात व बाजार समितीच्या आवाराबाहेर झाल्यास बाजार समितीच्या नियमनातून मुक्त राहतील. तथापि शेतकऱ्यांच्या संरक्षणाकरिता बाजार समिती आवाराबाहेर होणाऱ्या फळे व भाजीपाल्यांच्या व्यवहारासाठी पणन अधिनियमाच्या कलम ५ (ड) नुसार खरेदीदारांना अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक राहिल. तसेच सदर वटहुकूमातील तरतुदी तो प्रख्यापित झालेल्या तारखेपासून म्हणजेच दि.५.७.२०१६ पासून राज्यात लागू झालेल्या आहेत.

**राज्यातील मद्यनिर्मिती कारखान्यांना पुरविण्यात येणाऱ्या
पाण्यामध्ये कपात करण्याबाबत**

(५१) * २००५१ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात पिण्याचा पाण्याचा दर लिटरला ३८ पैसे तर मद्यनिर्मिती कंपन्यांना लागणाऱ्या पाण्याचा दर केवळ ४ पैसे प्रतिलिटर दिले जात असल्याने मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील बारा जिल्ह्यात मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांचे ६० टक्के तर अन्य उद्योगांचे २५ टक्के पाणी कपात करण्याचे अंतरिक आदेश शासनाला दिले असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.न्यायालयाच्या या आदेशानुसार उद्योगांना पाणीकपात करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) व (२) जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी ठेवण्याच्या दृष्टीने व उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचे सुयोग्य पध्दतीने नियोजन करण्यासाठी व औद्योगिक प्रयोजनासाठी सुरु असलेल्या पाणी वापरात कपात करण्यासाठी मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका क्र.६४/२०१५ दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक २६/४/२०१६ रोजी दिलेल्या निदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी दिनांक २६/४/२०१६ च्या आदेशान्वये मद्यार्क, लिकर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दिनांक २६/४/२०१६ पासून ५०% पाणीकपात व दिनांक १०/५/२०१६ पासून ६०% पाणीकपात व सर्वसाधारण उद्योगासाठी दिनांक २६/४/२०१६ पासून २०% पाणीकपात व दिनांक १०/५/२०१६ पासून २५ % पाणीकपातीचे उपविभागीय अधिकारी, औरंगाबाद, महानगरपालिका, औरंगाबाद व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना आदेश दिले आहेत व त्याची अंमलबजावणी होत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण-शिळफाटा (ता.कल्याण, जि.ठाणे) रस्त्यावरील
निळजे पुलाच्या दुरुस्तीबाबत**

(५२) * २०६६५ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-शिळफाटा (ता.कल्याण, जि.ठाणे) रस्त्यावरील निळजे पुलावरून २४ तास वाहनांची वाहतूक सुरु असून पुलाच्या बोगद्यातून देखील लांबपल्याच्या रेल्वे गाड्यांची ये-जा सुरु असते, त्यांच्या हादऱ्यांमुळे ५४ वर्षापूर्वी बांधलेला निळजे पूल कमकुवत झाला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भविष्यात येथे होणारी वित्त व जिवीतहानी टाळण्यासाठी सदर पुलाची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे : (१) व (२) हे खरे नाही.

तथापि कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील निळजे पूलाचा काही पृष्ठभाग खराब झाल्याचे निदर्शनास आल्याने रेल्वे विभागाकडून या पुलाच्या दुरुस्ती डागडुजीचे काम दि. २२.०५.२०१६ रोजी पूर्ण करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात इलेक्ट्रॉनिक पार्क उभारण्याबाबत

(५३) * २०९८८ श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :

सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इलेक्ट्रॉनिक उद्योगाला गती देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाने तीन ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पार्क उभारण्याची योजना हाती घेतली असून पुढील पाच वर्षांत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील तळेगाव, बऊर आणि खालापूर या टप्प्यात सदर पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त पार्कमध्ये उद्योजकांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व याचा लाभ नागरिकांना कशाप्रकारे होणार आहे,

(३) असल्यास, यासाठी किती निधीची आवश्यकता आहे व हा निधी कशाप्रकारे उपलब्ध करण्यात येणार आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मोखाडा (जि.पालघर) येथील ठाणे जिल्हा सहकारी बँकेत गैरव्यवहार झाल्याबाबत

(५४) * १९६१० अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोखाडा (ता.मोखाडा, जि.पालघर) येथील ठाणे जिल्हा सहकारी बँकेत सुवर्ण ठेवी कर्जे प्रकरणी बँकेचे रोखपाल श्री.रामदास गावीत, व श्री.चंद्रकांत बागूल यांनी अन्य संबंधितांचे संगनमताने रुपये २ कोटी ७० लाख रुपयांचा सुवर्ण ठेवीचा गैरव्यवहार केला असल्याचे सन २०१५ मध्ये लेखा परिक्षणादरम्यान निदर्शनास येऊनही बँक व्यवस्थापकांनी या प्रकरणी कारवाई केली नसल्याचे दिनांक २८ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रखवालदार व अन्य कर्मचाऱ्यांचे बोगस नावे दाखवून ही सुवर्ण कर्जे घेतली असल्याचे निदर्शनास आले असून या रक्कमेच्या वसूलीबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने दि. ३१/३/२०१६ रोजी मुदत संपलेल्या सोन्याचा लिलाव दि. २८/४/२०१६ रोजी मोखाडा शाखेत केला असता सदर सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले असल्याने तत्कालीन बँक शाखा व्यवस्थापक, तत्कालीन शाखा हिशेबनीस तसेच संशयीत २२ कर्ज प्रकरणांशी संबंधित १७ कर्जदार अशा एकूण २० व्यक्तींवर (यामध्ये तत्कालीन १ बँक सुरक्षा रक्षक) मोखाडा जि.पालघर येथील पोलिस स्टेशनमध्ये बँकेने दि. २८/४/२०१६ रोजी एफ.आय.आर.नोंदवून गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग यांच्याकडूनही दि. ३०/६/२०१६ व दि. १४/७/२०१६

रोजी बँकेस उक्त गैरव्यवहारातील रक्कम वसुली करण्याबाबत तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी बँकेने केलेल्या उपाययोजनांबाबतचा अहवाल मागविला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे इतर आश्रमशाळांमध्ये समायोजन करण्याबाबत

(५५) * २०४०८ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना अद्यापपर्यंत वेतन देण्यात येत होते, मात्र आता अतिरिक्त ठरलेल्या सुमारे ३०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बंद केल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, खरे आहे काय,

(२) असल्यास, या अतिरिक्त शिक्षकांना इतर आश्रमशाळांमध्ये सामावून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

तथापि, सोलापूर जिल्ह्यात ३०० शिक्षक कर्मचारी अतिरिक्त ठरलेले नसून २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत.

(२) व (३) शासनाने शासन निर्णय, दिनांक १६.१०.२०१२ नुसार समायोजनाबाबत सूचना दिलेल्या आहेत.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

 मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.
 मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.